

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ११३ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
शुक्रवार, दि.१३ एप्रिल, २०१८ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ११३ वी बैठक शुक्रवार, दि.१३ एप्रिल, २०१८ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. प्र. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. नितीन आर. करमळकर - मा. प्र. कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
३)	प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी, प्रभारी अधिष्ठाता, (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा)	सदस्य
४)	प्रा. ई. एन. अशोककुमार, प्रभारी अधिष्ठाता, (मानवविज्ञान विद्याशाखा)	सदस्य
४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
५)	डॉ. श्रीमती एस. आय. शेख	सदस्या
६)	डॉ. बी. सी. शेवाळे, वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
७)	श्री. बी. पी. पाटील, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
८)	कु. एस. आर. डांबरे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी परिषद	निमंत्रित
९)	डॉ. जी. आर. मंझा, कुलसचिव	सदस्य सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे यांनी ईमेलद्वारे, डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. मा. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] ०७ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: ०७ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिव यांनी विद्यापीठाच्या प्रत्येक सहा महिन्यांचा विकास कार्यक्रमांचा एक अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलसचिव यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १४ (६) (जे) नुसार, मा. कुलसचिवांनी सादर केलेल्या अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] डॉ. सौ. माया जगदीश पाटील, सहायक प्राध्यापक, सामाजिकशास्त्रे संकुल प्रस्तुत विद्यापीठ यांना मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून दि.१४/०२/२०१८ ते दि.१७/०२/२०१८ एकूण ०४ दिवसाची असाधारण रजा (Extraordinary Leave) बिनपगारी रजा मंजूर केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितस्तव.

(टिपणी: डॉ. सौ. माया पाटील, सहायक प्राध्यापक, सामाजिकशास्त्रे संकुल यांनी दि.१२/०२/२०१८ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार प्रकृती अस्वास्थामूळे दि.१४/०२/२०१८ ते १७/०२/२०१८ पर्यंत विद्यापीठात उपस्थित राहू शकत नाही. तरी त्यांना सदर कालावधीची असाधारण रजा मंजूर करावी, अशी विनंती केली होती.

विद्यापीठ परिसरातील शिक्षकांसाठी लागू असलेले परिनियम क्र.२७२ [e (B) (b)] असाधारण रजा (Extraordinary Leave) नुसार जर एखाद्या नियमित अध्यापकाच्या खाती कोणत्याही प्रकारची रजा शिल्लक नसेल तर वैद्यकीय कारणास्तव वा इतर वैयक्तिक कारणास्तव व्यवस्थापन परिषदेच्या पूर्व परवानगीने असाधारण रजा विनावेतन उपभोगता येवू शकतो.

सद्यस्थितीत डॉ. सौ. पाटील यांच्या खाती किरकोळ रजा व वैद्यकीय रजा शिल्लक नसल्याने दि.१४/०२/२०१८ ते दि.१७/०२/२०१८ अशी एकूण ०४ दिवसांची असाधारण रजा वैद्यकीय कारणास्तव व्यवस्थापन परिषदेची बैठक प्रायोजित नसल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी तातडीची बाब म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मंजूर केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०४] मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, प्लॉट नं. ३८ ए, परिमल नगर, पावडेवाडी रोड, नांदेड या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारसीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन ₹१.५५ या दराने दि.०१/०४/२०१८ पासून ३१/०३/२०१९ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ व मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर या खाजगी कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कामासाठी प्रती दिन ₹२.४१ या दराने दि.०१/०३/२०१८ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरक्ष रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी दि.२८/०२/२०१८ च्या टिपणीन्वये मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी : विद्यापीठातील विविध विभाग / संकुलामध्ये गरजेनुसार कार्यालयीन कामासाठी कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ नोंदणीकृत पुरवठादार / ठेकेदारांकडून घेण्याकरिता दि.१५/०१/२०१८ रोजीच्या ई-निविदेस अनुसरून प्राप्त झालेल्या ई-निविदा पुरवठादार / ठेकेदारांचे तांत्रिकबाबी तपासणी करण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी गठित केलेल्या समितीचा अहवाल, दरपत्रक समिती समोर सादर करण्यात आला. त्याच प्रमाणे दि.२६/०२/२०१८ रोजी दुपारी ०४.०० वा. दरपत्रक समितीसमोर Financial Bid उघडण्यात आले असून, सदर समितीने खालील प्रमाणे शिफारस केली आहे.

"सोलापूर विद्यापीठास कंत्राटी पध्दतीने मनुष्यबळ व सुरक्षा रक्षक पुरवठा करण्यासाठी कमीत कमी सेवा शुल्क आकारणारे फर्म L१ मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड हे आहेत. परंतू संबंधितांकडे सुरक्षा रक्षक (Semi-Skilled) पुरविण्यासाठी सोलापूर जिल्हा याकरिता पोलीस महानिरीक्षक यांचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे L१ मे. गोदावरी एंटरप्रायजेस, नांदेड यांचेकडून प्रतिदिन प्रती कर्मचारी ₹१.५५ या दरात मनुष्यबळ (Skilled व Un-Skilled) सेवा घेण्यास समिती शिफारस करित आहे. तसेच सुरक्षेच्या कामासाठी L२ थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, चंद्रपूर याचेकडून प्रतिदिन प्रती कर्मचारी ₹२.४१ या दरात सुरक्षा रक्षक (Semi-Skilled) सेवा घेण्यास समिती शिफारस करत आहे".

सदर समितीच्या शिफारसीनुसार मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, नांदेड यांचेकडून कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ प्रती कर्मचारी प्रती दिन ₹१.५५ या दराने दि.०१/०४/२०१८ ते दि.३१/०४/२०१९ या कालावधीकरिता सेवा घेण्यास तसेच सुरक्षेच्या कामासाठी मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, चंद्रपूर याचेकडून प्रतिदिन प्रती कर्मचारी ₹२.४१ या दरात सुरक्षा रक्षक सेवा दि.०१/०३/२०१८ पासून २८/०२/२०१९ पर्यंत घेण्यास व संबंधितांना कार्य आदेश देण्यास मा. कुलगुरु महोदयांनी दि.२८/०२/२०१८ च्या टिपणीन्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, नांदेड व मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हिसेस, चंद्रपूर यांना दि.२८/०२/२०१८ रोजी पुरवठा आदेश देण्यात आले आहे. (त्याची छायांकित प्रत सोबत जोडली आहे.)

सबब, मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, प्लॉट नं.३८ ए, परिमल नगर, पावडेवाडी रोड, नांदेड या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारसीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन ₹१.५५ या दराने दि.०१/०४/२०१८ पासून ३१/०३/२०१९ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ व मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हीसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर या खाजगी कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कामासाठी प्रती दिन ₹२.४१ या दराने दि.०१/०३/२०१८ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरक्ष रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी दि.२८/०२/२०१८ च्या टिपणीन्वये मान्यता दिल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मे. गोदावरी एन्टरप्रायजेस, मनुष्यबळ पुरवठा, प्लॉट नं. ३८ ए, परिमल नगर, पावडेवाडी रोड, नांदेड या खाजगी कंत्राटदाराकडून दरपत्रक समितीच्या शिफारसीनुसार प्रती कर्मचारी प्रती दिन ₹१.५५ या दराने दि.०१/०४/२०१८ पासून ३१/०३/२०१९ पर्यंत कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ व मे. थर्ड आय सेक्युरिटी सर्व्हीसेस, सुमित्रा नगर, ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर या खाजगी कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या कामासाठी प्रती दिन ₹२.४१ या दराने दि.०१/०३/२०१८ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरक्ष रक्षक घेण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी दि.२८/०२/२०१८ च्या टिपणीन्वये मान्यता दिल्याच्या बाबीची नोंद घेण्यात आली.

[०५] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१३/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून संलग्नित महाविद्यालयांकडून पारंपारिक अभ्यासक्रमांतर्गत येणाऱ्या नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१३/९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४)(ग) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त विहित कालमर्यादेच्या आत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेस योग्य वाटतील अशा संबद्ध कारणांनी यशोचित पुष्टी दिलेल्या शिफारशींसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील."

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विषय, विद्याशाखा व तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १ एप्रिल पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ एप्रिल पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१९/०३/२०१८ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.२७/०३/२०१८ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन अभ्यास (पाठ्यक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१३/०९/२०१५ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार, दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०६] शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक विस्तारांच्या प्रस्तावांना मा. कुलगुरु महोदयांनी शासनास व शिखर संस्थाना पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी संलग्नित महाविद्यालयांकडून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे ए. आय. सी. टी. ई अंतर्गत व पारंपारिक अभ्यासक्रमाच्या नैसर्गिक विस्ताराचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) अन्वये प्रथम अधिष्ठाता मंडळ समितीच्या शिफारशी करीता सादर करुन अधिष्ठाता मंडळाच्या शिफारशीसह व्यवस्थापन परिषदेसमोर शिफारशीस्तव सादर करणे आवश्यक आहे व तदनंतर व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनंतर प्राप्त प्रस्तावांवर विद्यापीठ स्तरावरून विहित प्रक्रिया होवून प्रस्ताव संबंधित प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाहीस्तव विहित मुदतीत शिखर संस्था व महाराष्ट्र शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे.

तथापि, दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने दि.२३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त विहित कालमर्यादेच्या आत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेस योग्य वाटतील अशा संबद्ध कारणांनी यशोचित पुष्टी दिलेल्या शिफारशीसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील."

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने पाठ्यक्रम, विषय, विद्याशाखा व तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १ एप्रिल पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ एप्रिल पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१९/०३/२०१८ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे प्राप्त झालेले नैसर्गिक वाढीचे प्रस्ताव परवानगी मिळणेकामी दि.२७/०३/२०१८ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करीता संलग्नित महाविद्यालयांकडून प्राप्त झालेल्या नैसर्गिक विस्तारांच्या प्रस्तावांना मा.कुलगुरु महोदयांनी शासनास व शिखर संस्थाना पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०७] रसायनशास्त्र संकुलाकडील नादूरुस्त झालेली शास्त्रीय उपकरणे निर्लेखन करण्यात आलेली महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतूद कलम १२(७) नुसार, व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी दिलेली मान्यतेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठाकडील रसायनशास्त्र संकुलाकडील नादूरुस्त झालेली शास्त्रीय उपकरणे निर्लेखन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून त्याची माहिती खालीलप्रमाणे.

अ. क्र.	संकुलाचे नाव	घसरा वजा जाता साहित्यांची किंमत ₹
१)	रसायनशास्त्र संकुल	₹२,६३,८७४/-
	एकूण किंमत ₹ (घसरा वजाजाता)	₹२,६३,८७४/-

निर्लेखन करावयाचे साहित्य अनेक वर्षे वापरल्याने नादूरुस्त झालेले असून ते बंद स्थितीत आहेत. तसेच सदर साहित्याचे निर्लेखन करण्यासाठी संकुलाची तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर समितीने साहित्याचे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. नादूरुस्त झालेल्या शास्त्रीय उपकरणांची प्रत्यक्ष जागेवर जावून पडताळणी करून सदर साहित्याचे निर्लेखन करण्याची शिफारस केली आहे. सोबत अहवाल जोडला आहे.

निर्लेखन करण्यासाठी समान लेखा संहिता (Common Account Code) मधील Appendix- I मध्ये Financial Delegation Power नुसार अधिकार दिले असून त्यामधील १ (xvi) & २ (ii) नुसार व्यवस्थापन परिषदेने निर्लेखन नियमावली मध्ये अनार्वित बाबीसाठी ₹५०,०००/- वर असल्याने व्यवस्थापन परिषदेस निर्लेखन प्रस्तावास मंजूरी देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. मा. वित्त व लेखा अधिकारी व मा. कुलगुरुमहोदय यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार नजीकच्या काळात व्यवस्थापन परिषदेची बैठक नसल्याने व प्राप्त निर्देशानुसार सदर निर्लेखन प्रस्तावास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतूद कलम १२ (७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी मान्यता दिली आहे.

सबब, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतूद कलम १२(७) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मा. कुलगुरु यांनी केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[०८] विद्यापीठ परिसर संकुलातील पात्र अध्यापकांना CAS अंतर्गत पदोन्नतीसाठी विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषय तज्ज्ञांच्या नावांची शिफारस करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसर संकुलातील पात्र अध्यापकांना CAS अंतर्गत पदोन्नती देण्यासाठी गठीत कराव्या लागणाऱ्या निवड/पदोन्नती समितीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०२(२)(ड) मध्ये खालील प्रमाणे तरतूद विशद केलेली आहे.

ज्या विषयासाठी अध्यापकाची निवड करावयाची असेल अशा विषयाचे विशेष ज्ञान असलेल्या, विद्यापरिषदेने शिफारस केलेल्या विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या सहापेक्षा अधिक नसतील अशा तज्ज्ञांच्या नामिकेतून व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित केलेले तीन पेक्षा अधिक नसतील इतके तज्ज्ञ.

उक्त तरतूद विचारात घेता, विद्यापीठ परिसरातील संकुलात कार्यरत असलेल्या पात्र अध्यापकांना CAS अंतर्गत पदोन्नती देण्यासाठी गठीत कराव्या लागणाऱ्या निवड/पदोन्नती समितीसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील तरतूदीनुसार संबंधित विषयाच्या अधिष्ठातांकडून विषय तज्ज्ञांच्या नावाची यादी घेण्यास मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली होती.

वर नमूद केल्याप्रमाणे प्रभारी अधिष्ठाता-विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा यांनी विद्यापीठ संकुलात शिकविल्या जाणाऱ्या Organic Chemistry व Physics तसेच प्रभारी अधिष्ठाता-मानवविज्ञान विद्याशाखा यांनी Economics या विषयाच्या तज्ज्ञांच्या नामिकेची यादी विद्यापीठास सादर केली आहे. विद्यापरिषद प्राप्त यादीतील ६ विषयतज्ज्ञांच्या नावाची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करण्याची तरतूद आहे. परंतु सदरची बाब तातडीची असल्याने मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम (१२) (७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने प्रत्येक विषयाच्या १० विषय तज्ज्ञांस मान्यता प्रदान केली आहे. सदर नामिकेतून Organic Chemistry, Physics & Economics या विषयातील प्रत्येकी तीन विषयतज्ज्ञ नामनिर्देशन करण्याचीबाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठ परिसर संकुलातील पात्र अध्यापकांना CAS अंतर्गत पदोन्नतीसाठी विद्यापीठाशी संबंधित नसलेल्या विषय तज्ज्ञांच्या नावांची शिफारस खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.

<u>Organic Chemistry</u>	<u>Physics</u>	<u>Economics</u>
1) Prof. D. D. Dhavale	1) Prof. R. L. Rayabagkar	1) Prof. Abhay Pethe
2) Prof. M. B. Deshmukh	2) Dr. S. W. Gosavi	2) Prof. J. Manahar Rao
3) Dr. M. V. Kulkarni	3) Prof. P. S. Patil	3) Prof. D. Rajshekar

[०९] प्रस्तूत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांचे तात्पुरती पदोन्नती (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबतचे पत्र विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील सहायक कक्ष अधिकारी - श्री. पवार व्ही. डी., श्री. पाटील एम. ए., श्री. दिक्षीत पी. एस., कक्ष अधिकारी - श्री. कदम एल. एस., डॉ. वेलकर डी. एम., व सहायक कुलसचिव - श्री. काळे एस. टी. यांनी निवेदनाद्वारे खालीलप्रमाणे कळविले आहे.

१. प्रस्तूत विद्यापीठाच्या स्थापनेच्यावेळी विद्यापीठात मनुष्यबळ कमी असल्याने विद्यापीठ प्रशासनाने तत्कालिन कालावधीत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यावेळी रिक्त असलेल्या पदावर लागू असलेल्या प्रमाण संहिता १९८४ कोड नियम ३ (२) (ड) अन्वये तात्पुरती पदोन्नती (Officiating Promotion) (१) दि.०१/१२/२००८ ते ३१/०५/२००९ (२) दि.०३/०६/२००९ ते ०२/१२/२००९ (३) दि.०१/०१/२०१० ते ३०/०६/२०१० या कालावधीसाठी देण्यात आलेली होती.
२. तात्पुरत्या पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांमधून मागील काही वर्षांमध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून मूळ पदाच्या वेतनापेक्षा तात्पुरती पदोन्नतीस दिलेले वेतनातील फरक वसूल करण्यात आलेला आहे.
३. नजीकच्या काळामध्ये त्यांच्याही सेवानिवृत्ती जवळ आलेल्या असल्याने त्यांच्याकडून देखील अशाचे प्रकारे वेतन वसूल करू जावू शकते.
४. सदर पदावर त्यांनी काम करून त्याचे वेतन घेतले असल्याने या वेतनाची वसूली नैसर्गिक न्याय तत्वानुसार करू नये. त्यांच्या नावासमोर दर्शविलेली रक्कम संबंधितांकडून वसूल न करता ती विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली वर्ग केल्यास त्यांच्याकडून सदर रकमेची वसूली होणार नाही, अशी विनंती केलेली आहे.

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	तात्पुरत्या पदोन्नतीचे पद	परिगणना रक्कम ₹
१)	श्री. काळे सर्जेराव तुकाराम	अधिक्षक	₹०२.३५५/-
२)	डॉ. वलेकर दशरथ महादेव	अधिक्षक	₹०२.८७४/-
३)	श्री. कदम लक्ष्मण शंकर	सहा. अधिक्षक	₹३९,४११/-

४)	श्री. दिक्षीत पांडुरंग शंकर	सहा. अधीक्षक	₹४१,३३४/-
५)	श्री. पाटील मेघराज अंबादास	सहा. अधीक्षक	₹४३,६५१/-
६)	श्री. पवार वैभव दत्तात्रय	सहा. अधीक्षक	₹५६,७२०/-

सबब, प्रस्तूत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांचे तात्पुरती पदोन्नती (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबतचे पत्र विचारार्थ).

ठराव: प्रस्तूत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांच्या तात्पुरत्या पदोन्नतीसाठी (Officiating Promotion) दिलेल्या वेतनाची रक्कम विद्यापीठ फंडातून Salary या अंदाजपत्रकीय शिर्षकामध्ये वर्ग करण्याबाबत खालील अनुक्रमे १ ते ५ नुसार कर्मचाऱ्यांनी केलेली विनंती अमान्य करण्यात येवून खालील प्रशासकीय सेवकांना त्यांना तात्पुरत्या पदोन्नतीपोटी देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात यावी असे ठरले.

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	तात्पुरत्या पदोन्नतीचे पद	परिगणना रक्कम ₹
१)	श्री. काळे सर्जेराव तुकाराम	अधीक्षक	₹०२,३५५/-
२)	डॉ. वलेकर दशरथ महादेव	अधीक्षक	₹०२,८७४/-
३)	श्री. कदम लक्ष्मण शंकर	सहा. अधीक्षक	₹३९,४११/-
४)	श्री. दिक्षीत पांडुरंग शंकर	सहा. अधीक्षक	₹४१,३३४/-
५)	श्री. पाटील मेघराज अंबादास	सहा. अधीक्षक	₹४३,६५१/-
६)	श्री. पवार वैभव दत्तात्रय	सहा. अधीक्षक	₹५६,७२०/-

[१०] श्री. रणदिवे पी. टी., व ग्रंथालय सहायक व श्री. माने बी. टी., शिपाई यांचे सेवानिवृत्ती दिनीच अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम आदा करण्याबाबतचे पत्र व या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब विचारार्थ.

श्री. रणदिवे पी. टी. व श्री. माने बी. टी. यांनी पत्राद्वारे खालीलप्रमाणे कळविले आहे.

- १) ते विद्यापीठाच्या ३१ व ३२ वर्षे सेवेतून दि.३०/०४/२०१८ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
- २) त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असून, त्यांना आर्थिक अडचणी आहेत.
- ३) त्यांच्या हक्काच्या एकूण ३०० रजा शिल्लक असल्याने रजेचे सेवानिवृत्ती दिनीच रक्कम रोखीने दिल्यास त्यांच्यावर विद्यापीठाचे उपकार होतील.
- ४) तसेच शासनाकडून विद्यापीठास सदर रक्कम प्राप्त झाल्यास ती विद्यापीठ कार्यालयाकडे जमा करून घ्यावी याबाबत लेखी हमी (Undertaking) देण्यास तयार आहे.

या संदर्भात कार्यालयीन निवेदन खालीलप्रमाणे आहे.

- १) प्रस्तूत विद्यापीठातील प्रशासकीय शिक्षकेत्तर सेवक निवृत्त झाल्यानंतर त्यांचा अर्जित रजेचा प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे सादर केला जातो.
- २) तदनंतर सदर रजेची रक्कम संबंधित सेवानिवृत्त कर्मचार्यास प्राप्त होण्यास ते सेवानिवृत्त झाल्यानंतर आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागत आहे. या रक्कमेसाठी वारंवार संबंधितांना मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडे पाठपुरावा करावा लागतो. यामुळे नाहक सेवानिवृत्त कर्मचार्यास मनस्ताप व आर्थिक अडचणी सहन कराव्या लागतात. काही वेळेस कर्मचारी त्यांच्या मूळगावी राहत असतो.
- ३) तसेच भविष्यातही विद्यापीठात कार्यरत असलेले प्रशासकीय सेवक सेवानिवृत्त होताना त्यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरण रकमेची मागणी सेवानिवृत्ती दिनीच मिळण्याबाबत विनंती करून शकतात.
- ४) यास्तव प्रस्तूत प्रकरणावर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या अर्जित रजा रोखीकरणाचा प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयास पाठविल्यास, त्यांच्या कार्यालयाकडून प्रस्ताव मान्यतेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर तेवढीच रक्कम विद्यापीठ फंडातून कर्मचार्यास देण्यास व सदरची रक्कम मा. विभागीय सहसंचालक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झाल्यानंतर ती विद्यापीठ फंडामध्ये जमा करून घेण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे.

- ५) तथापि, याबाबत एक तांत्रिक अडचणही उद्भवू शकते. मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या कार्यालयाकडून अर्जित रजा रोखीकरणाच्या प्रस्ताव मान्यतेचे पत्र प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ फंडातून संबंधित सेवानिवृत्ती धारणाकडून हमी पत्र घेवून अर्जित रजा रोखीकरणाची रक्कम आदा केल्यास व
- ६) तदनंतर उक्त कार्यालयाकडून प्रत्यक्षात रक्कम संबंधितांच्या नावावर जमा होवून संबंधित सेवानिवृत्तीधारक विद्यापीठ फंडात सदरची रक्कम वर्ग करण्याच्या कालावधी दरम्यान मयत झाल्यास सदर रक्कम विद्यापीठ फंडात जाम होण्यास अडचणी निर्माण होवून शकतात.

सबब, श्री. रणदिवे पी. टी., ग्रंथालय सहायक व श्री. माने बी. टी., शिपाई यांचे सेवानिवृत्ती दिनीच अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम आदा करण्याबाबतचे पत्र व या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब विचारार्थ).

ठरावः श्री. रणदिवे पी. टी., वरिष्ठ ग्रंथालय सहायक व श्री. माने बी. टी., शिपाई यांची सेवानिवृत्ती दिनीच अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम आदा करण्याबाबतची विनंती अमान्य करण्यात आली.

[११] खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत एकत्रित वेतन (अतिरिक्त कर व इतर कपाती सोडून) देण्याची बाब व एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्यासाठी व त्यांच्या सेवेचा कालावधी निश्चित करण्यासाठी बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठात कायम कर्मचारी वर्ग अपुरा असल्याने आवश्यकतेनुसार कंत्राटदारामार्फत विविध प्रकारचे मनुष्यबळ घेतले आहेत. सदर कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार वेतन आदा करण्यात येतो. सदर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन हे सध्याच्या महागाईच्या दृष्टीने अपूरे असल्याने, यापूर्वी परीक्षा विभागात कांही कर्मचाऱ्यांना कंत्राटदारामार्फत एकत्रित वेतन ₹१०,०००/- (कर अतिरिक्त) देण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिलेली आहे. याच धर्तीवर जास्तीत जास्त वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत एकत्रित वेतन (अतिरिक्त कर व इतर कपाती सोडून) देण्याची बाब व एकत्रित वेतन वेतनवाढीसह रक्कम निश्चित करून लागू करण्यासाठी व त्यांच्या सेवेचा कालावधी निश्चित करण्याची बाब दि.२३/०१/२०१८ रोजीच्या बैठकीत विचारार्थ ठेवण्यात आला असता त्यावर खालील प्रमाणे ठराव पारित करण्यात आला आहे.

"विद्यापीठातील विविध विभागात कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना नवीन निविदा उघडल्यानंतर सुधारित दर निश्चित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली."

उक्त ठरावाच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठातील विविध विभाग / संकुलामध्ये गरजेनुसार कार्यालयीन कामासाठी मनुष्यबळ व सुरक्षेच्या कामासाठी सुरक्षा रक्षक घेण्याकरिता दि.१५/०१/२०१८ रोजी जाहिरत प्रसिध्द करण्यात आले होते. सदर जाहिराती अनुसरून प्राप्त झालेल्या ई-निविदांचे प्रक्रिया पूर्ण होवून दरपत्रक समितीच्या शिफारशीनुसार व मा.कुलगुरु महोदयांच्या मान्यते अन्वये संबंधित सुरक्षा रक्षक पुरवठादार व मनुष्यबळ पुरवठादारास दि.२८/०२/२०१८ रोजी पुरवठा आदेश देण्यात आलेले आहे. (त्यांची छायांकित प्रत सोबत जोडली आहे.) सद्यःस्थितीत कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या खालील प्रमाणे आहे.

अ.क्र.	प्रवर्ग	एकूण कर्मचारी संख्या
१	संगणक लेखनिक	२३
२	वाहन चालक	०८
३	प्रयोगशाळा सहायक	०१
४	प्रयोगशाळा परिचर	०३
५	शिपाई	१२
६	माळी	११
७	सुरक्षा रक्षक	३७

सबब, खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांची जास्तीत जास्त वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत एकत्रित वेतन (अतिरिक्त कर व इतर कपाती सोडून) देण्याची बाब व एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्यासाठी व त्यांच्या सेवेचा कालावधी निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जास्तीत जास्त वर्षे सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ठेकेदारामार्फत एकत्रित वेतन (अतिरिक्त कर व इतर कपाती सोडून) देण्याची बाब व एकत्रित वेतनाची रक्कम निश्चित करून लागू करण्यासाठी व त्यांच्या सेवेचा कालावधी निश्चित करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) प्रा. एम. एम. माने : अध्यक्ष
- २) डॉ. टी. एन. कोळेकर : सदस्य
- ३) डॉ. श्रीमती एस. आय. शेख : सदस्य
- ४) प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी : सदस्य

[१२] ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता परीक्षा केंद्राना आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणेकामी आर्थिक सहाय करण्याकरीता दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम,२०१६ मधील कलम ४८(२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. राजेश अग्रवाल समितीच्या शिफारशीनुसार मुद्दा क्र. ४ मध्ये खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.

R4: Secured delivery of question paper (4) Is question paper sent to the examination centre online just before the examination

वर नमूद शिफारशीनुसार ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणाली माहे ऑक्टो/नोव्हें २०१७ च्या परीक्षा हंगामा पर्यंत बी. ए. अभ्यासक्रम वगळून इतर सर्व अभ्यासक्रमांना यशस्वीरित्या (८९ %) पार पाडले आहे. तसेच राज्य शासन व मा. कुलपती कार्यालयाकडून मा. राजेश अग्रवाल समितीची शिफारशींची १०० टक्के अंमलबजावणीबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येत असून त्याची पूर्तता झाली किंवा नाही याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर बैठक आयोजित करून वेळोवेळी विद्यापीठ कार्यालयास पत्रव्यवहार करित आहेत.

ऑक्टो / नोव्हें २०१७ मधील सत्रनिहाय बी. ए. / बी. कॉम परीक्षेच्या ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता परीक्षा केंद्र म्हणून सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सोलापूर निश्चित केले होते. त्याअनुषंगाने सदर महाविद्यालयाने दि.१७/१०/२०१७ रोजीच्या पत्रान्वये झेरॉक्स मशीनवर किमान ३००० प्रती काढणे शक्य होणार नसल्याने नवीन खरेदी करावे लागणार असून त्यासाठी अंदाजे रु. २ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. नवीन झेरॉक्स मशीन खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय देण्याबाबत कळविण्यात आले होते. सदरचा विषय दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर विषय क्र.३ अन्वये विचारार्थ सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले आहे.

ठराव:	ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता परीक्षा केंद्राना आवश्यक साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय करण्याकरीता खालीलप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानुसार सदरचा विषय पुनश्च: परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सादर करण्याबाबत सर्वानुमते ठरले. १. प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी - अध्यक्ष २. प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे ३. डॉ. टी. एन. कोळेकर ४. श्री. पी. आर. भडकवाडे ५. श्री. ए. बी. संगवे
-------	--

वर नमूद गठीत समितीची बैठक दि.५/३/२०१८ रोजी घेण्यात आली असून सदर विषयाबाबत विषय क्र.५ नुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले आहे.

ठरावः	परीक्षा केंद्राना आवश्यक साधन सामुग्री खरेदी करण्यासाठी बिनव्याजी ठराविक रक्कम आदा करावी व त्याची परतफेड महाविद्यालयांनी तीन ते चार हप्त्यामध्ये करावी. तसेच शैक्षणिक, संशोधन आणि विकास या विभागाने महाविद्यालय विकासातर्गत बजेट हेड निर्माण करून पुढील कार्यवाही करावी असे ठरले. अंदाजपत्रकात तरतूद करण्याचे ठरले.
-------	---

वरील वस्तुस्थिती विचारात घेता, उक्त विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सादर करावयाचे असून परंतु दरम्यानच्या कालावधीत बैठकीची नियोजित तारीख नाही. तसेच माहे मार्च / एप्रिल २०१८ या हंगामातील परीक्षा हया दि.२१ मार्च, २०१८ पासून सुरुवात झालेल्या आहेत. वेळेची निकड व गरज विचारात घेता सदरचा विषय धोरणात्मक व आर्थिक बाब असल्याने सद्यस्थितीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४८ (२) मधील तरतूदीनुसार कार्यवाही करावे लागणार आहे. तदनंतर केलेल्या कार्यवाहीची बाब नियोजित परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सादर करण्यात येईल.

सबब, ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता परीक्षा केंद्राना आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणेकामी आर्थिक सहाय करण्याकरिता दि. २३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ).

ठरावः ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता परीक्षा केंद्राना आवश्यक साधनसामुग्री खरेदी करणेकामी आर्थिक सहाय करण्याकरिता दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८(२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली.

- १) प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी : अध्यक्ष
- २) डॉ. बी. सी. शेवाळे : सदस्य
- ३) डॉ. टी. एन. कोळेकर : सदस्य

[१३] ऑनलाईन प्रश्नपत्रिकावितरण प्रणालीकरीता वाढीव स्टाफ मंजूर करण्यासाठी दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: प्राचार्य वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर व श्री. अजितकुमार बापूराव संगवे, अधिसभा सदस्य, यांची दि.०२/०१/२०१८ व दि.०५/०१/२०१८ रोजी पत्र प्राप्त झाले होते. सदर पत्रात त्यांनी माहे ऑक्टो / नोव्हें २०१७ च्या पासून बी. कॉम / बी. एस्सी च्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन पध्दतीने वितरित करून परीक्षा घेण्याचे परीक्षा विभागाने ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक केंद्रासाठी १ को-ऑर्डिनेटर व १ शिपाई मंजूर केला आहे. परंतु एका तासात प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे, झेरॉक्स करणे, चार पानी प्रश्नपत्रिका असल्यावर स्टेपल करणे व विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका वेळेत पोहचवणे आदी कामे आहेत. हा कामाचा ताण लक्षात घेता विद्यार्थी संख्येनुसार वाढीव स्टाफ मंजूर करावा असे करण्याबाबत कळविले होते.

सदरचा विषय दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर विषय क्र. ७/६ अन्वये विचारार्थ सादर केले असता खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले आहे.

ठराव:	ऑनलाईन प्रश्नपत्रिकावितरण प्रणालीकरीता वाढीव स्टाफ मंजूर करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली. १. प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी- अध्यक्ष २. प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे ३. डॉ. टी. एन. कोळेकर ४. श्री. पी. आर. भडकवाडे ५. श्री. ए. बी. संगवे
-------	--

वर नमूद गठीत समितीची बैठक दि.५/३/२०१८ रोजी घेण्यात आली असून सदर विषयाबाबत विषय क्र.३ नुसार खालीलप्रमाणे ठराव करण्यात आले आहे.

ठराव:	ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीसाठी तीन किंवा तीन पेक्षा जास्त विद्याशाखेच्या परीक्षा केंद्रावर असेल तर एक लिपिक अधिकचा घेण्यास मान्यता देण्यात आली.
-------	---

वरील वस्तुस्थिती विचारात घेता, उक्त विषय परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सादर करावयाचे असून परंतु दरम्यानच्या कालावधीत बैठकीची नियोजित तारीख नाही. तसेच माहे मार्च / एप्रिल २०१८ या हंगामातील परीक्षा हया दि.२१ मार्च, २०१८ पासून सुरुवात झालेल्या आहेत. वेळेची निकड व गरज विचारात घेता सदरचा विषय धोरणात्मक व आर्थिक बाब असल्याने सद्यस्थितीत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने मा. कुलगुरु महोदय यांची महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ४८ (२) मधील तरतूदीनुसार कार्यवाही करावे लागणार आहे. तदनंतर केलेल्या कार्यवाहीची बाब नियोजित परीक्षा व मूल्यमापन मंडळासमोर सादर करण्यात येईल.

सबब, ऑनलाईन प्रश्नपत्रिकावितरण प्रणालीकरीता वाढीव स्टाफ मंजूर करण्यासाठी दि. २३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेस केलेली शिफारस विचारार्थ).

ठराव: ऑनलाईन प्रश्नपत्रिका वितरण प्रणालीकरीता वाढीव स्टाफ मंजूर करण्यासाठी दि.२३/०१/२०१८ रोजीच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार गठीत समितीच्या शिफारशीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ४८ (२) च्या अनुषंगाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने केलेली शिफारस स्विकारून मार्च २०१८ च्या परीक्षेपासून लागू करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१४] शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज असा बदल करण्याबाबत अधिष्ठाता मंडळाने केलेली शिफारस विचारार्थ.

(टिपणी: मा. उपाध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस यांच्याकडून संस्थेचे संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज, ता. माळशिरस या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून खालीलप्रमाणे बदल करण्याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झालेला होता.

संस्थेचे नाव	महाविद्यालयाचे सद्यःस्थितीतील नाव	महाविद्यालयाच्या नावातील बदल
शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज ता. माळशिरस, जि. सोलापूर.	राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज. ता. माळशिरस, जि. सोलापूर	शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज. ता. माळशिरस, जि. सोलापूर

मा. उपाध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस यांनी सदर प्रस्तावात दि.२१/०९/२०१७ रोजीच्या कार्यकारी मंडळामध्ये राजसिंह मोहिते-पाटील महाविद्यालयाचे नाव बदलून शिवरत्न असे करणेविषयी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला असल्याने महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून उपरोक्तप्रमाणे बदल करून मिळण्याविषयी विनंती केलेली आहे. सोबत संस्थेच्या दि.२१/०९/२०१७ रोजीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतील महाविद्यालयाच्या नावातील बदलाबाबतच्या ठराव क्र.९ ची कारणापुरती नक्कल जोडली आहे.

महाविद्यालयाच्या नावात बदल करण्याबाबतच्या प्राप्त प्रस्तावास प्रथमतः अधिष्ठाता मंडळाची व तदनंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

यास्तव सदर बाब दि.१०/०२/२०१८ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत विचारार्थ सादर केली असता, ठराव क्र.१ अन्वये शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज असा बदल करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेस शिफारस केलेली आहे.

सबब शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज असा बदल करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज, ता. माळशिरस संचलित राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज या महाविद्यालयाच्या नावात शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून शिवरत्न इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, अकलूज असा बदल करण्याबाबत अधिष्ठाता मंडळाने केलेली शिफारस स्विकारून शासनास शिफारस करण्यात आली.

[१५] शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) मधील तरतुदीनुसार "विशेष कक्ष स्थायी समिती" मधील सदस्यांच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या कल्याणासाठी व त्यांना नियमानुसार असलेल्या विशेष सवलती योग्य प्रकारे उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने विद्यापीठात विशेष कक्ष स्थायी समितीचे गठण होणे आवश्यक आहे.

सदर समितीचे गठण शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) मधील तरतुदीनुसार तीन वर्षासाठी करावयाची असून, मागील दि.०१/०१/२०१५ ते ३१/१२/२०१७ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीची मुदत दि.३१/१२/२०१७ रोजी संपत असल्याने, नव्याने दि.०१/०१/२०१८ ते ३१/१२/२०२० या तीन वर्षासाठी विशेष कक्ष स्थायी समिती गठित करावी लागणार आहे.

शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) प्रमाणे समितीची रचना पुढीलप्रमाणे आहे.

i	The Vice-Chancellor	Ex-Office-Chairman
ii	2-3 Professors	Members
iii	3-5 Principals	Members
iv	1-2 Readers	Members
v	1-2 Lecturers	Members
vi	2 women representative from teaching and non-teaching category	Members
vii	A representative of the State Govt.	Member
viii	The Deputy Registrar (Spl.Cell)	Member-Secretary

The members at Serial Nos. ii to vi are to be nominated by the Management Council.

Tenure: The tenure of members at Sr. No. ii to vi shall be three years.

उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समिती गठित करणेसाठी अनुक्रमे ii to vi मधील सदस्यांचे नामनिर्देशन व्यवस्थापन परिषदेने करावयाचे असल्याने, सदरचा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ ठेवणे आवश्यक आहे.

सदरचा विषय दि. ०७ फेब्रुवारी, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विचारार्थ ठेवला असता, ठराव क्र. ४ नुसार सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करावा असा ठराव पारित करण्यात आला आहे.

सबब, उपरोक्तप्रमाणे पारीत ठरावानुसार दि.०१/०१/२०१८ ते दि.३१/१२/२०२० या तीन वर्षांच्या कालावधीसाठी शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) मधील तरतुदीनुसार "विशेष कक्ष स्थायी समिती" मधील अनुक्रमे ii to vi मधील सदस्यांच्या नामनिर्देशनाची बाब विचारार्थ).

ठराव: शिवाजी विद्यापीठ अध्यादेश क्र. १५८ (२.१) मधील तरतुदीनुसार "विशेष कक्ष स्थायी समिती" मधील सदस्यांचे खालीलप्रमाणे नामनिर्देशन करण्यात आली आहे.

ii	2-3 Professors	1) Prof. Dr. V. B. Ghute, Solapur University, Solapur. 2) Prof. Dr. V. B. Patil, Solapur University, Solapur.
iii	3-5 Principals	1) Prin. Dr. A. L. Deshmukh, Shankarrao Mohite Mahavidyalaya, Akhuj, Tal. Malshiras, Dist. Solapur. 2) Prin. Dr. C. B. Kolekar, Sahakar Maharshi Shankarrao Mohite Patil Mahavidyalaya, Natepute, Tal. Malshiras, Dist. Solapur. 3) Prin. Dr. Smt. K. A. Pande, D. A. V. Velankar College of Commerce, Solapur. 4) Prin. Dr. S. K. Pawar, Chhatrapati Shivaji Night College of Arts & Commerce, Solapur. 5) Dr. S. S. Ganapur, Kasturbai College of Education, Solapur.
iv	1-2 Readers	1) Dr. R. B. Bhosale, Solapur University, Solapur. 2) Dr. R. N. Mulik, D. B. F. Dayanand College of Arts & Science, Solapur.
v	1-2 Lecturers	1) Dr. Changdeo Kambale, Karmveer Bhaurao Patil Mahavidyalaya, Pandharpur, Tal. Pandharpur, Dist. Solapur. 2) Dr. Suhas Dahitnekar (Kamble), Sangmeshwar College, Solapur.
vi	2 women representative from teaching and non-teaching category	1) Dr. Smt. Anjana Lawand, Solapur University, Solapur. 2) Smt. Archana Salunkhe, Solapur University, Solapur.

[१६] प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व प्रा. डॉ. ए. एन. बारबोले, सिनेट सदस्य, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे दि.१४/०३/२०१८ रोजीचे पत्र व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी, व्यवस्थापन परिषद सदस्य, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व प्रा. डॉ. ए. एन. बारबोले, सिनेट सदस्य, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचे दि.१४/०३/२०१८ रोजीचे अर्ज जोडले असून कृपया अवलोकनार्थ सादर.

सदर वरील पत्रांमध्ये विद्यापीठाच्या विविध विषयाच्या पीएच. डी. मौखिक परीक्षेसाठी व इतर कामकाजासाठी विद्यापीठातील, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील प्राध्यापक हे कारने प्रवास करतात. तसेच बऱ्याचवेळा ते भाड्याने कार घेऊन प्रवास करतात. त्याचे देयक संबंधितांना उशिराने मिळते. त्यामुळे त्यांचे कारचे प्रवासभाडे ज्या-त्या दिवशी रोखीने आदा करणे गरजेचे आहे. त्यामुळे या बहीस्थ: परीक्षकांची व सदस्यांची देयके रोखीने अदा करावीत अशी विनंती केलेली आहे. या विभागाकडील सर्व देयके (TA / DA, Remuneration Belling Chek) स्वीकारताना परीक्षकांकडून बँकखाते तपशील घेवून देयके स्वीकारून व संबंधित परीक्षकांना सदरचे देयक Online पध्दतीने तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल असे सांगितले जाते. तथापि, बऱ्याचवेळा परीक्षकांच्या खात्यावर देयकाची रक्कम जमा होण्यास उशिर होतो. तसेच काही परीक्षक हे रोखीने देयक आदा करावेत अशी विनंती करतात अशी विनंती सन्माननिय सदस्यांनी केली आहे.

सबब, सदरची विनंती व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: वित्त व लेखा विभागाने एक स्वतंत्र खाते सुरु करून त्यात काही रक्कम जमा करावी, बिल तपासणी करणाऱ्या व मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्याने बेनीफीशरी अँड करून मंजूर रकमेची अदायगी NEFT / RTGS द्वारे करावी. बिलासाठी कोणतेही धनादेश लिहू नये.

[१७] सोलापूर विद्यापीठ मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (CAP) या परीक्षा कामासाठी संलग्नित महाविद्यालयातून येणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्तरपत्रिका (CAP) वर जमा करतेवेळी रिश्का भाडे रक्कम ₹२००/- मार्च / एप्रिल, २०१८ च्या परीक्षेपासून देणे बाबतची परीक्षा व मूल्यमापन मंडळाची शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठ संलग्नित विविध महाविद्यालयातून विद्यापीठ परीक्षा कामासाठी येणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना ₹२००/- रिश्का भाडे मिळावे या करिता मा. प्राचार्य यांचेकडून विनंती पत्र प्राप्त झालेले आहेत.

सोलापूर विद्यापीठ मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (CAP) या परीक्षा कामासाठी संलग्नित महाविद्यालयातून येणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना रिश्का भाडे रक्कम ₹२००/- देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे.

ठराव:	परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दि.२३ जानेवारी, २०१८ रोजीच्या बैठकीतील विषय क्र.३, ७/४, ७/५, ७/६, ७/८ या करिता खालील समिती गठित करण्यात आलेली होती.
-------	---

- | | |
|----------------------------------|---------|
| १) प्राचार्य डॉ. डी. डी. पुजारी | अध्यक्ष |
| २) प्राचार्य डॉ. व्ही. पी. उबाळे | सदस्य |
| ३) डॉ. टी. एन. कोळेकर | सदस्य |
| ४) श्री. पी. आर. भडकवाडे | सदस्य |
| ५) श्री. ए. बी. संगवे | सदस्य |

सदर समितीचे बैठक दि.०५/०३/२०१८ रोजी दुपारी १२.३० वा. मा. संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे. सदर समितीने मध्यवर्ती मूल्यमापन केंद्राला उत्तर पत्रिका जमा करणे करिता येणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी यांना रक्कम ₹२००/- रिश्का भाडे मार्च / एप्रिल, २०१८ च्या परीक्षेपासून देण्यास मान्यता दिली आहे.

सबब, वरीलप्रमाणे करण्यात आलेली शिफारस व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ मध्यवर्ती मूल्यमापन केंद्र (CAP) या परीक्षा कामासाठी संलग्नित महाविद्यालयातून येणारे शिक्षकेतर कर्मचारी यांना उत्तरपत्रिका मध्यवर्ती मूल्यमापन केंद्रावर (CAP) जमा करतेवेळी रिश्का भाडे रक्कम ₹२००/- मार्च, २०१८ च्या परीक्षेपासून देण्याबाबतची परीक्षा व मूल्यमापन मंडळाची शिफारस स्विकारुन सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१८] शासन निर्णय दि.२७ जून, २०१३ अन्वये दि.१९/०९/१९९१ ते २३/१०/१९९२ या कालावधीतील संलग्नित शासकीय अनुदानित महाविद्यालयातील बिगर नेट / सेट अध्यापकांची सेवा नियमित करून अनुषंगिक लाभ देण्याबाबतची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

- या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातून परिपत्रक: सोविसो / मविविमं / युजीसी- स्थाननिश्चिती /२०१३-१४ / ४३३६, दि.२१/०९/२०१३ नुसार उक्त कालावधीत नियुक्त झालेल्या अध्यापकांच्या सेवा नियमित करण्यासाठी प्रस्ताव मागणी करण्यात आले होते. या प्रस्तावांच्या छाननी नंतर ३० अध्यापकांना शासन निर्णयानुसार सेवेत नियमित करण्यासाठी दि.१८/०३/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषद बैठकीमध्ये विषय ठेवण्यात आला होता. "त्यावर ठराव झालेला आहे."
- परंतू दरम्यानच्या कालावधीत संदर्भ क्र.३ शिक्षण संचालक (उ. शि.) पुणे यांचे दि.२४/०३/२०१४ रोजी परिपत्रक निघाले त्यावर दि.१०/०४/२०१४ रोजी टिपणी सादर केली असता. त्यावर मा. कुलगुरु महोदयांनी दि.२४/०३/२०१४ च्या परिपत्रकातील अ. क्र.१ ते १० बाबी अवलोकनी घेऊन पुन्हा नव्याने ३० प्रस्तावांची तपासणी त्वरित करून व्यवस्थापन परिषद समोर नवीन यादी मान्यतेस्तव सादर करावी असे आदेश दिले होते.
- याकरिता त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने केलेल्या शिफारशीचा अहवाल सादर केला होता. तो अहवाल दि.२९/०४/२०१४ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीसमोर सादर केला होता. दि.१९/०९/१९९१ ते २३/१०/१९९२ या कालावधीतील संलग्नित महाविद्यालयातील २२ शिक्षकांना तदर्थ ऐवजी नियमित मान्यता दिली असून त्यांचे स्थाननिश्चिती करून अहवाल मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे वेतन निश्चिती करिता पाठविण्यात आला होता.
- दि.०८/१२/२०१५ रोजीच्या सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) यांचे पत्राच्या अनुषंगाने दि.०२/०५/२०१६ रोजीच्या टिपणी अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी यापूर्वी गठीत केलेल्या अधिष्ठाता समितीकडून प्रस्ताव पुनःश्च पडताळणी करून अहवाल सादर करणेबाबत आदेश दिले होते.
- अधिष्ठाता समितीची बैठक दि.१८/०५/२०१६ रोजी संपन्न झाली असून १२ बिगर नेट / सेट शिक्षकांचे प्रस्ताव पडताळणी करून अहवाल सादर केला होता. **(अहवाल सोबत जोडला आहे.)** दि.२८/०६/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने सदर त्रिसदस्यीय समितीने केलेल्या शिफारशीच्या अहवालास मान्यता दिलेली आहे. या अनुषंगाने ११ शिक्षकांचे संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले होते.

- सुटा संघटना यांच्या दि.३०/०८/२०१६ रोजीच्या निवेदनातील मुद्यांवर मा. कुलगुरु महोदयांसोबत दि.१४/०९/२०१६ रोजी चर्चा झालेले असून, सदर अहवालातील मुद्दा क्र. १ नुसार मा. कुलगुरु महोदयांनी डॉ. डी. जे. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समिती गठीत केली असून सदर समितीची दि.३०/११/२०१६ रोजी बैठक संपन्न झाले असून समितीने शिफारस केलेली आहे. **(सोबत तक्ता जोडला आहे)**
- दि.१६/१२/२०१६ रोजीच्या टिपणी अन्वये मा. कुलगुरु महोदयांनी सदर समितीने दिलेल्या शिफारशी व पूर्वीच्या अधिष्ठाता समितीने दिलेल्या शिफारशी याचा तुलनात्मक तक्ता तयार करणेबाबत आदेश दिले होते. दि.२१/०२/२०१७ रोजीच्या टिपणी अन्वये तुलनात्मक तक्ता सादर करण्यात आला होता. मा. कुलगुरुंनी नेमलेल्या द्वितीय त्रिसदस्यीय समितीस शासन परिपत्रकातील १ ते १० बाबी विचारात घेऊन पुनर्मत देणेकरिता बैठक बोलवावी असे मा. कुलगुरु महोदयांनी आदेश दिले होते.
- दि.२२/०४/२०१७ रोजी त्रिसदस्यीय समितीची बैठक संपन्न झाली असून ११ बिगर नेट / सेट शिक्षकांपैकी श्री. एस. व्ही. साळुंखे, श्री. पाटील पी. एस., सांगोला महाविद्यालय, सांगोला यांना वगळून ऊर्वरित ९ शिक्षकांच्या प्रस्तावांवर सकारात्मक कार्यवाही व्हावी अशी शिफारस केलेली आहे. **(सोबत तक्ता जोडला आहे)**
- याबाबत दि.१५/०४/२०१७ रोजी टिपणी सादर केली असता मा. कुलगुरु महोदयांनी खालील प्रमाणे आदेश दिलेली आहे.
 १. कार्यवृत्तांताची नोंद घेतली.
 २. अ. क्र. १० व ११ ची शिफारस नाही.
 ३. अ. क्र. १ ते ९ मध्ये केलेल्या शिफारसी महाराष्ट्र शासन परिपत्रक दि.२४/०३/२०१४ मधील अनुपालन करावयाच्या बाबी १ ते १० शी सुसंगत आहेत किंवा कसे याबाबत कार्यालयीन मत प्रत्येक शिक्षकासाठी नोंदवावे. सुसंगत असलेस सदर विषय व्यवस्थापन परिषद समोर सादर करणेस मान्यता आहे असे आदेश दिले आहेत.
- दि.३०/०५/२०१७ रोजीच्या टिपणी अन्वये कार्यालयीन मत सादर करण्यात आले होते. त्यावर मा. कुलगुरु महोदयांनी मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे मार्गदर्शनाकरिता पाठविण्याबाबत आदेश दिलेली आहे.
- मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशाच्या अनुषंगाने विद्यापीठ पत्र दि.०३/०६/२०१७, १९/०७/२०१७ आणि १०/१०/२०१७ अन्वये दि.१९/०९/१९९१ ते २३/१०/१९९२ या कालावधीतील नियुक्त झालेल्या शिक्षकांना नेट / सेट मधून सूट देण्याबाबतच्या प्रस्तावाबाबत मार्गदर्शन होऊन मिळणेबाबत कळविले होते.

- मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी त्यांचे पत्र क्र. विससं / उशि / सोविसो / २०१८ / ५७, दि.०८/०१/२०१८ अन्वये मा. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई यांचा दि.२७ जून, २०१३ च्या निर्णय व परिपत्रकानुसार तसेच प्रचलित शासन नियम, विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम विचारात घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असे कळविले आहे.
- दि.११/०१/२०१८ रोजीच्या टिपणी अन्वये दि.२४/०३/२०१४ रोजीच्या शासन परिपत्रकातील मा. विभागीय सहसंचालक यांनी अनुपालन करावयाच्या १ ते १० बाबींच्या अनुषंगाने बिगर नेट / सेट मधून सूट देण्यासंदर्भात मार्गदर्शन मिळणेबाबत बिगर नेट / सेट ११ शिक्षकांचे प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडे पाठविणेबाबत मा. कुलगुरु महोदयांनी आदेश दिले आहेत.
- परंतू, दरम्यानच्या काळात विशेष कार्यासन अधिकारी, प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, शैक्षणिक, संशोधन आणि विकास आणि मा. विभागीय सहसंचालक डॉ. सतिश देशपांडे यांच्या एकत्रित चर्चेनुसार विभागीय सहसंचालक यांनी यापूर्वी दिलेले उत्तरच (दि.०८/०१/२०१८ रोजीचे पत्र) ग्राह्य धरून त्याप्रमाणे कार्यवाही करावी असे सांगितले त्यामुळे दि.११/०१/२०१८ रोजीच्या टिपणीवरील दिलेल्या आदेशाप्रमाणे दुसरे पत्र पाठविण्यात आलेले नाही.

सबब, वरील घटनाक्रम पाहता उक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने दि.१९/९/१९९१ ते २३/१०/१९९२ मध्ये स्थानिक निवड समिती मार्फत निवड झालेल्या, तासिका तत्वावरील, अर्धवेळ असे नियुक्त बिगर नेट / सेट ९ शिक्षकांना नेट / सेट मधून सूट देण्यासंदर्भात व सदर अध्यापकांच्या सेवा नियमित करून अनुषंगिक लाभ देण्याबाबतची बाब विषय व्यवस्थापन परिषद बैठकीसमोर विचारार्थ).

ठराव: शासन निर्णय दि.२७ जून, २०१३ अन्वये दि.१९/०९/१९९१ ते २३/१०/१९९२ या कालावधीतील संलग्नित शासकीय अनुदानित महाविद्यालयातील बिगर नेट / सेट अध्यापकांची सेवा नियमित करून अनुषंगिक लाभ देण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१९ (१)] श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांची कॅस अंतर्गत स्थाननिश्चिती करण्यासंदर्भात मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून डॉ. जाधव एस. वाय., सहयोगी प्राध्यापक यांचे विषय तज्ज्ञ म्हणून नामनिर्देशन केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांनी सेवेत सामावून घेण्याबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र.७९४८/२०११ दाखल केली होती. सदर याचिकेचा निकाल दि.२३ जानेवारी, २०१२ रोजी लागला असून त्यात मा. उच्च न्यायालयाने डॉ. ए. ए. घनवट यांना सेवेत सामावून घेण्याबाबत विद्यापीठाने केलेली कार्यवाही रद्दबातल ठरवून डॉ. अंजना संजय लावंड यांना नियमित सेवेत सामावून घेण्यात यावे तसेच त्यांना सेवेचे देय असलेले लाभ देण्यात यावेत, असे आदेश दिलेले होते. या निर्णयाविरुद्ध डॉ. ए. ए. घटनवट व विद्यापीठाने मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. सदर याचिकेमध्ये पहिल्या सुनावणीत मा. सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या. सदर याचिकेमध्ये पहिल्या सुनावणीत मा. सर्वोच्च न्यायालयाने Status Quo चे आदेश पारित केले होते. त्यानंतर दि.१४ मार्च, २०१६ रोजी सदरच्या याचिका मा. सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या.

तदनंतर श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना विद्यापीठाच्या सेवेत रुजू करून घेतल्यामुळे त्यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे अवमान याचिका क्र.१२८९७/२०१६ दाखल केली आहे. सदर याचिकेच्या अनुषंगाने दि.१३ मार्च, २०१८ रोजी मा. अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्र शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत अवमान याचिकेचे गांभिर्य लक्षात घेता, श्रीमती डॉ. अंजना संजय लावंड यांना कॅस अंतर्गत पदोन्नती देणेबाबत आदेशित करण्यात आले आहे.

उपरोक्त कार्यवाही कालमर्यादित असल्याने मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) अन्वये तातडीची बाब म्हणून कॅस अंतर्गत श्रीमती डॉ. अंजना लावंड यांना पदोन्नती देण्यासाठी विषयतज्ज्ञ म्हणून डॉ. जाधव एस. वाय., सहयोगी प्राध्यापक, डी. बी. एफ. दयानंद महाविद्यालय, सोलापूर यांचे नामनिर्देशन केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१९ (२)] सोलापूर विद्यापीठात “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला” या नावाने सन २०१८-१९ पासून प्रत्येक वर्षी व्याख्यानमाला आयोजित करण्याकरिता सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी ₹३,३०,०००/- स्विकारण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांनी सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला” सन २०१८-१९ पासून प्रत्येक वर्षी आयोजित करण्यासाठी दि.०५/०४/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹३,३०,०००/- (अक्षरी तीन लाख तीस हजार रुपये फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने व्याख्यानमाला आयोजित करण्याचा मानस कळविला आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी स्वीकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत.

उपरोक्त रकमेपैकी ₹३,००,०००/- इतकी रक्कम देणगी म्हणून व ₹३०,०००/- इतकी रक्कम चालू शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये होणाऱ्या व्याख्यानमालेसाठी होणाऱ्या खर्चासाठी स्वीकारून प्राप्त झालेला धनादेश हा वित्त व लेखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करणे आवश्यक आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठात “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला” सन २०१८-१९ पासून प्रत्येक वर्षी या नावाने व्याख्यानमाला आयोजित करण्याकरिता सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी ₹३,३०,०००/- स्विकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठात सन २०१८-१९ पासून प्रत्येक वर्षी “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला” या नावाने व्याख्यानमाला आयोजित करण्याकरिता सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार ₹३,३०,०००/- देणगी स्विकारण्यास व सन २०१८-१९ पासून प्रत्येक वर्षी “सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती व्याख्यानमाला” आयोजित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९ (३)] सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. ए. परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी ₹१,०९,०००/- स्विकारण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांनी सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. ए. परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी दि.०५/०४/२०१८ रोजीच्या पत्रासोबत ₹१,०९,०००/- (अक्षरी एक लाख नऊ हजार फक्त) इतकी देणगी विद्यापीठास धनादेशाद्वारे दिली आहे. सदर रकमेच्या व्याजातून प्रतिवर्षी उपरोक्त नमूद नावाने सुवर्णपदक देण्यासाठीचा मानस विद्यापीठास कळविला होता.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी स्वीकारण्याचे अधिकार व्यवस्थापन परिषदेस आहेत.

उपरोक्त रकमेपैकी ₹१,००,०००/- इतकी रक्कम देणगी म्हणून व ₹९,०००/- इतकी रक्कम चालू शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये होणाऱ्या सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्णपदकासाठी होणाऱ्या खर्चासाठी स्वीकारून प्राप्त झालेला धनादेश हा वित्त व लेखा विभागाकडे पुढील कार्यवाहीसाठी जमा करणे आवश्यक आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. ए. परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार देणगी ₹१,०९,०००/- स्विकारण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाशी संलग्नीत असलेल्या महाविद्यालयातून “बी. ए. परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास / विद्यार्थिनीस” सन २०१७-१८ पासून प्रत्येक वर्षी "सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स्मृती सुवर्णपदक" या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्याकडून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (ट) नुसार ₹१,०९,०००/- देणगी स्विकारण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९ (४)] प्रस्तुत विद्यापीठासाठी ₹३ लाख व त्यापेक्षा जास्त रक्कमेची साधन सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार केली जात असून त्या संदर्भातील प्रशासकिय तांत्रिक कार्यप्रणाली पार पाडण्याची जबाबदारी श्री. पी. आर. चोरमले यांच्याकडे e-Tender Nodal Officer म्हणून सोपविण्यात आलेली असून त्यांना ई-निविदानिहाय मानधन निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाच्या दि.२३ सप्टेंबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार विद्यापीठासाठी लागणाऱ्या विविध साधन सामुग्रीची खरेदी, बांधकामाच्या कामासंदर्भातील, मनुष्यबळ पुरवठा संदर्भातील व इतर कामासंदर्भातील ₹३ लाख व त्यापेक्षा जास्त रक्कमेची ई-निविदा संदर्भातील प्रशासकिय तांत्रिक कार्यप्रणाली - (ई-निविदा संदर्भातील माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे, ई-निविदाधारकांने विहित मुदतीमध्ये निविदा भरलेली आहे किंवा नाही याची खात्री करणे, तीनपेक्षा कमी ई-निविदा प्राप्त झाल्यास मुदतवाढ देणे, निविदा प्राप्त झाल्यानंतर निविदाधारकांचे तांत्रिक निविदा Download करून त्याची संबंधित विभागाकडे तपासणी करणेकामी पाठविणे, तांत्रिक निविदांची तपासणी झाल्यानंतर निविदा धारकांना पात्र / अपात्रतेबाबतची माहिती संकेतस्थळावर भरणे, पात्र झालेल्या निविदाधारकांचे दराचे निविदा उघडून संबंधित विभागाकडे याबाबतची माहिती देणे, सर्वात कमी दर असलेल्या निविदाधारकांना संबंधित कामाचे पुरवठा आदेश तथा कार्यारंभ आदेश निर्गमित केल्यानंतर त्याबाबतची माहिती संकेतस्थळावर अपलोड करणे) पार पाडण्यासाठी नोडल ऑफीसर म्हणून श्री. पी. आर. चोरमले यांच्याकडे दि.०७/०३/२०१५ पासून अतिरिक्त वेतन / भत्ता न देता सोपविलेली आहे.

महाराष्ट्रातील इतर अकृषी विद्यापीठात ई-निविदेच्या कामासंदर्भात माहिती घेतली असता संबंधित विद्यापीठे ई-निविदा संदर्भातील कामे आऊट सोर्सिंगद्वारे केली जातात. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी प्रति ई-निविदा ₹२,५००/- प्रमाणे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांनी प्रति ई-निविदा ₹१,५००/- प्रमाणे आऊट सोर्सिंगद्वारे करतात.

उपरोक्त ई-निविदा संदर्भातील प्रशासकिय तांत्रिक कामे विचारात घेवून व इतर विद्यापीठाकडील आऊट सोर्सिंगसाठीचा खर्च विचारात घेवून प्रति ई-निविदा मानधन निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: प्रस्तुत विद्यापीठासाठी ₹३ लाख व त्यापेक्षा जास्त रक्कमेची साधन सामुग्री खरेदी करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावरून शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार केली जात असून त्या संदर्भातील प्रशासकिय तांत्रिक कार्यप्रणाली पार पाडण्याची जबाबदारी श्री. पी. आर. चोरमले यांच्याकडे e-Tender Nodal Officer म्हणून सोपविण्यात आलेली असून त्यांना प्रति ई-निविदा ₹१,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. श्री. के. बी. चवरे, आस्थापना विभाग यांना श्री. पी. आर. चोरमले यांच्या मदतीला द्यावे.

[१९ (५)] भारत सरकारच्या GeM या संकेतस्थळावरून विद्यापीठासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, वस्तु व वाहने इत्यादी खरेदी करणेकामी विद्यापीठाची नोंदणी करण्यासाठी, त्यासाठी खरेदीची कार्यप्रणाली निश्चित करण्याची व GeM नोडल ऑफीसर यांना प्रत्येकी खरेदीनिहाय मानधन निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: भारत सरकारने त्यांच्या अधिपत्याखालील विविध केंद्र शासनाचे कार्यालय, अंगिकृत संस्था, शासकिय व निमशासकिय कार्यालये व अंगिकृत संस्था यांना ऑनलाईनद्वारे खरेदी करण्यासंदर्भातील प्रक्रिया निश्चित केलेली आहे. त्याचप्रमाणे खरेदी करण्यासंदर्भातील समितीची रचना खालीलप्रमाणे केलेली आहे.

1. HOD : Verifying/Authority
2. BUYER/Consignee
3. Paying Officer/Authority

वरीलप्रमाणे संबंधित पदांना कामाची जबाबदारी सोपविलेली आहे. त्या अनुषंगाने HOD म्हणून मा. कुलसचिव, Paying Officer / Authority म्हणून वित्त व लेखाधिकारी याप्रमाणे आहेत. तर BUYER / Consignee म्हणून यंत्रणा विश्लेषक (System Analyst) यांचे नामनिर्देशन करावे लागणार आहे.

तसेच GeM (Government e-Market Place) वरून विद्यापीठासाठी वेळोवेळी लागणाऱ्या साहित्य, वस्तु व वाहने इत्यादी खरेदीची प्रक्रिया करण्यासाठी GeM नोडल ऑफीसर (BUYER / Consignee) म्हणून श्री. पी. आर. चोरमले यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यास व त्यांना प्रत्येक खरेदीनिहाय मानधन द्यावे लागणार आहे.

सबब, भारत सरकारच्या GeM या संकेतस्थळावरून विद्यापीठासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, वस्तु व वाहने इत्यादी खरेदी करणेकामी विद्यापीठाची नोंदणी करण्यासाठी, त्यासाठी खरेदीची कार्यप्रणाली निश्चित करण्याची व GeM नोडल ऑफीसर यांना प्रत्येकी खरेदीनिहाय मानधन निश्चित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: भारत सरकारच्या GeM या संकेतस्थळावरून विद्यापीठासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य, वस्तु व वाहने इत्यादी खरेदी करणेकामी विद्यापीठाची नोंदणी करण्यासाठी, त्यासाठी खरेदीची कार्यप्रणाली निश्चित करण्याची व GeM नोडल ऑफीसर यांना प्रत्येकी खरेदीनिहाय ₹१,०००/- मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. श्री. के. बी. चवरे, आस्थापना विभाग यांना श्री. पी. आर. चोरमले यांच्या मदतीला द्यावे.

[१९ (६)] प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास, सोलापूर विद्यापीठ, तथा अध्यक्ष अधिष्ठाता मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखांना मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने शिफारस केलेली बाब विचारार्थ.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिता सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा निश्चित करण्यासाठी प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास, सोलापूर विद्यापीठ, तथा अध्यक्ष अधिष्ठाता मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळा, सोलापूर विद्यापीठ यांची बैठक दि.१०/०१/२०१८ रोजी विद्यापीठात आयोजित केली होती. सदरच्या बैठकीमध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालील प्रमाणे निश्चित केलेल्या आहेत.

शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालीलप्रमाणे असतील.

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र	
		प्रारंभ	समाप्ती	प्रारंभ	समाप्ती
१)	कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले)	११ जून, २०१८	२७ ऑक्टोबर, २०१८	२६ नोव्हेंबर, २०१८	३० एप्रिल, २०१९
२)	विधी (पदवी व पदव्युत्तर)	२ जुलै, २०१८	३० नोव्हेंबर, २०१८	२० डिसेंबर, २०१८	११ मे, २०१९
३)	शिक्षणशास्त्र (बी. एड., बी. पीएड., एम. एड., एम. पी. एड., एम. ए. एज्युकेशन इ. पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	२ जुलै, २०१८	३१ ऑक्टोबर, २०१८	२६ नोव्हेंबर, २०१८	५ मे, २०१९
४)	अभियांत्रिकी, तांत्रिक, आर्किटेक्चर, फार्मसी, व्यवस्थापन अभ्यासक्रम, एम. बी. ए., एम. एस. डब्ल्यू इ. (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये)	२ जुलै, २०१८	३० नोव्हेंबर, २०१८	२ जानेवारी, २०१९	२४ मे, २०१९
टिप: सत्रारंभ व सत्रसमाप्तीच्या तारखांमध्ये महाविद्यालयास बदल करता येणार नाही.					

सत्रारंभाच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या दुसऱ्या दिवशी सत्रारंभास सुरुवात करावी. सत्र समाप्तीच्या दिवशी महाविद्यालयाची साप्ताहिक सुट्टी किंवा सार्वजनिक सुट्टी येत असल्यास त्याच्या अगोदरचा दिवस सत्र समाप्तीचा दिवस राहिल.

सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ३३ (१) (य) नुसार प्रथम विद्या परिषदेसमोर सादर करून मान्यता घ्यावी लागते व तदनंतर व्यवस्थापन परिषदे समोर सादरच्या तारखा मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे.

कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे (पदवी व पदव्युत्तर संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठातील शैक्षणिक संकुले) या अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ची सत्र समाप्ती दि.०१/०५/२०१९ रोजी होणार आहे. दि.०१ मे, २०१८ पूर्वी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखाना विद्यापीठ अधिनियमातील तरतूदीप्रमाणे अधिकार मंडळाची मान्यता घेऊन सर्व संलग्नित महाविद्यालय तथा विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाना कळविणे आवश्यक आहे.

यास्तव मा. कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ करिताच्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने शिफारस केलेली आहे.

सबब, प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास, सोलापूर विद्यापीठ, तथा अध्यक्ष अधिष्ठाता मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळा, सोलापूर विद्यापीठ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांचे करिता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखांना मा. कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने शिफारस केलेली बाब विचारार्थ).

ठरावः प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील, विशेष कार्यासन अधिकारी, शैक्षणिक, संशोधन आणि विकास, सोलापूर विद्यापीठ, तथा अध्यक्ष अधिष्ठाता मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विद्याशाखेचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, प्रस्तुत विद्यापीठातील सर्व शैक्षणिक संकुलाचे संचालक व मा. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सोलापूर विद्यापीठ यांनी सर्व संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ शैक्षणिक संकुले यांच्याकरिता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या निश्चित केलेल्या तारखांना मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने केलेली शिफारस सर्वानुमते स्विकारून त्यास मान्यता देण्यात आली.

[१९ (७)] शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या कामाचा भत्ता देण्याबाबतची दि.२६ जून, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर केलेल्या नियमावलीतील मुद्दा क्र.९ सुधारित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपूर्वी / वेळेनंतर किंवा कार्यालयीन सुट्टीदिवशी जादा कामाचा भत्ता आदा करण्याबाबत दि.२६ जून, २०१३ च्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत ठेवण्यात आलेल्या मुद्दा क्र. ९ खालील प्रमाणे

वर्ग -१ करिता अनुक्रमे रुपये १२,०००/- ची मर्यादा राहिल. त्यापेक्षा जादा केलेल्या कामाचा जादा लाभ देण्यात येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे तास कितीही असले तरी वार्षिक अधिकच्या कामाचा मोबदला रकमेची मर्यादा रु.१२,०००/- इतकीच राहिल.

अधिकच्या कामाचा भत्ता हा काम केलेल्या महिन्यापासून ४ महिन्यांच्या आत देण्यात यावा व अशाप्रकारे वर्षातून ३ वेळा कामाचा भत्ता पुढील प्रमाणे देण्यात याव.

- १) ऑगस्ट (एप्रिल ते जुलै कालावधी)
- २) डिसेंबर (ऑगस्ट ते नोव्हेंबर कालावधी)
- ३) एप्रिल (पहिला आठवडा - डिसेंबर ते मार्च कालावधी)

ऐवजी

वर्ग - १ करिता अनुक्रमे रुपये १२,०००/- ची मर्यादा राहिल. यापेक्षा जादा केलेल्या कामाचा जादा लाभ देण्यात येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे तास कितीही असले तरी वार्षिक अधिकच्या कामाचा मोबदला रकमेची मर्यादा रु.१२,०००/- इतकीच राहिल.

अधिकच्या कामाचा भत्ता हा प्रत्येक महिन्यास देय राहिल. तसेच अधिकच्या कामाचा भत्ता दि.०१ एप्रिल, २०१८ पासून प्रत्येक महिना संपल्यानंतर देण्यात यावा. अशाप्रकारे वर्षातून १२ वेळा कामाचा भत्ता पुढील प्रमाणे देण्यात यावा. (उदा. एप्रिल पेड इन मे या प्रमाणे)

सबब, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या कामाचा भत्ता देण्याबाबतची दि.२६ जून, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर केलेल्या नियमावलीतील मुद्दा क्र.९ मध्ये वरील प्रमाणे सुधारित करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अधिकच्या कामाचा भत्ता देण्याबाबतच्या दि.२६ जून, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र.१९ नुसार, मंजूर केलेल्या नियमावलीतील मुद्दा क्र.९ खालीलप्रमाणे सुधारित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

वर्ग - १ करिता अनुक्रमे रुपये १२,०००/- ची मर्यादा राहिल. यापेक्षा जादा केलेल्या कामाचा जादा लाभ देण्यात येणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी कामाचे तास कितीही असले तरी वार्षिक अधिकच्या कामाचा मोबदला रकमेची मर्यादा रु.१२,०००/- इतकीच राहिल.

अधिकच्या कामाचा भत्ता हा प्रत्येक महिन्यास देय राहिल. तसेच अधिकच्या कामाचा भत्ता दि.०१ एप्रिल, २०१८ पासून प्रत्येक महिना संपल्यानंतर देण्यात यावा. अशाप्रकारे वर्षातून १२ वेळा कामाचा भत्ता पुढील प्रमाणे देण्यात यावा. (उदा. एप्रिल पेड इन मे या प्रमाणे)

[१९ (८)] श्रीमती उर्मिला जाधव, रा. सोलापूर यांच्या ७०० पुस्तकांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रास देणगी दाखल देत आहेत, त्याचा स्विकार करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ.

(टिपणी: श्रीमती उर्मिला जाधव, रा. सोलापूर यांच्या दि.१२/०४/२०१८ रोजी मा. कुलसचिव यांच्या सोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांच्या ७०० पुस्तकांचा ग्रंथसंग्रह विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रास देणगी देण्याची इच्छा त्यांनी मा. कुलसचिव यांच्यासमोर व्यक्त केली आहे. सदरचा देणगी देण्यात येणारा ग्रंथसंग्रह विद्यापीठ ज्ञानस्रोत केंद्राकडील सर्व प्रकारच्या वाचकांसाठी उपयुक्त आहे. त्याकरिता हा ग्रंथसंग्रह स्विकारण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ३१ (क) नुसार, हा विषय व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवून त्यास मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, श्रीमती उर्मिला जाधव, रा. सोलापूर यांचा ७०० पुस्तकांचा ग्रंथसंग्रह स्विकारण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव: श्रीमती उर्मिला जाधव, रा. सोलापूर यांनी विद्यापीठास देणगी दाखल दिलेला ७०० पुस्तकांचा ग्रंथसंग्रह स्विकारून विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात जमा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१९ (९)] ज्ञानस्रोत समितीच्या दि.१३/०४/२०१८ रोजी झालेल्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव.

(टिपणी: ज्ञानस्रोत समितीच्या दि.१३/०४/२०१८ बैठक झाली. या बैठकीतील विषय पत्रिकेवर ज्ञानस्रोत केंद्राने राष्ट्रीय उच्चस्तर अभियान (RUSA FUND - PHASE - I) अंतर्गत प्राप्त झालेल्या अनुदानातून खरेदी केलेली पुस्तके आणि नियतकालिके, RUSA FUND - PHASE - II अंतर्गत खरेदी केल्या जाणारे प्रस्ताव, ज्ञानस्रोत केंद्र व अभ्यासकेंद्राचा दि.३०/११/२०१७ ते दि.०३/०४/२०१८ प्रगती अहवाल, अभ्यासकेंद्र (रंगभवन) येथे विद्यार्थ्यांकरिता संगणक कक्ष तयार करून त्यामध्ये तूर्तास ०५ संगणक बसवून इंटरनेट कनेक्शनसहीत विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याबाबत व श्रीमती उर्मिला जाधव, मु. पो. कोंडी, ता. उत्तर सोलापूर यांचेकडून देगणी दाखल मिळणाऱ्या पुस्तकांच्या स्विकृतीबाबत इत्यादी विषय विचारार्थ होते.

सबब, ज्ञानस्रोत समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ९६ (३) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेस्तव).

ठराव: ज्ञानस्रोत समितीच्या दि.१३/०४/२०१८ रोजी झालेल्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा. प्र. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद